



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण

### प्राधिकृत प्रकाशन

क्र. ६] शुक्रवार, दिनांक १ मार्च २०१९ : फाल्गुन १०, शके १९४० [किंमत ०.०० रु.]

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत

## भाग एक-अ औरंगाबाद विभाग

१

जिल्हाधिकारी यांजकडून

महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ अन्वये

अंतिम अधिसूचना

क्रमांक २०१८/महसूल / जमीन-२/कावि/२५/ दिनांक ३०/१/२०१९  
शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग, क्रमांक टी.एल.सी.१०७६/  
६३९२३/म-६ दिनांक ०१ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल  
अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याच्या  
कलम ४ पोटकलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या  
शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत त्यांचा वापर करून मी  
पी. शिवाशंकर जिल्हाधिकारी, परभणी, जिल्हा परभणी जी अधिसूचना  
काढण्याचे, योजित आहे, त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४  
पोटकलम (४) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे तिचा परिणाम होण्याचा  
संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिध्द करण्यात येत  
आहे.

अंतिम अधिसूचनेचा मसुदा

क्रमांक २०१८/महसूल/ जमीन-२/कावि/२५/ दिनांक ३०/१/२०१९  
शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग, क्रमांक टी.एल.सी.१०७६/  
६३९२३/म-६ दिनांक ०१ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल  
अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याच्या  
कलम ४ पोटकलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या  
शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत त्यांचा वापर करून या

कार्यालयाने दिनांक २८.०८.२०१८ रोजी निर्गमित केलेल्या प्राथमिक अधिसूचनेस  
प्रसिध्दी दिली असता विहीत कालावधीत आक्षेप /हरकती प्राप्त झालेल्या  
नसल्यामुळे मी पी. शिवाशंकर जिल्हाधिकारी, परभणी, जिल्हा परभणी  
याद्वारे दिनांक ३०/१/२०१९ पासून परभणी जिल्ह्याच्या सोनपेट तालुक्यातील  
माणिकनगर तांडा या तांड्याचे सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या  
हद्दी असलेल्या व परभणी जिल्ह्याच्या सोनपेट तालुक्यातील खपाट पिंपरी  
तुन माणिकनगर तांडा या नावाने ओळखण्यात येणा-या गावात रुपांतर  
करीत आहे.

अनुसूची

(भुमापन क्रमांक)

१) खपाट पिंपरी तहत नवीन गाव माणिकनगर तांडा - ४३ ते ५२

मध्ये समाविष्ट करावयाचे सर्व नं. ५४ ते ९८

एकुण गट ५५ क्षेत्र १६५.८८ आर

२) वरील तांडा तुटल्यानंतर मुळ गावात राहणारे गट नं.१ ते ४२, ५३ व  
९९ ते २०४

परभणी, ३०/१/२०१९.

पी. शिवाशंकर,  
जिल्हाधिकारी, परभणी

औभाग १ अ (असा.) १